

Netlink Solutions (India) Ltd.

507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Email: netlink@easy2source.com

Website: www.nsil.co.in

CIN NO: L45200MH1984PLC034789

August 21, 2020

To, **BSE Limited** 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Sub: Newspaper Publication - Disclosure under Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper clipping of the notice published on August 21, 2020, in Business Standard Mumbai (in English) and Lakshdweep (in Marathi), in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 05, 2020, intimating that the 35th Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, September 23, 2020 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

The Newspaper Publication can also be accessed on the website of the Company, i.e. www.nsil.co.in. Kindly take the same on record and oblige.

Thanking You, Yours faithfully,

For Netlink Solutions (India) Limited

RUPA MINESH Digitally of DN cores

Rupa Minesh Modi **Executive Director& CFO** DIN: 00378383

Encl: As above



NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED

CIN: L45200MH1984PLC034789

Regd. Off.: 507, Laxmiplaza, Laxmi Industrial Estate, Newlink Road, Andheri (W),Mumbai - 53,
Maharashtra, Tel: 022-26335583; Email: netlink@easy2source.com; Web: www.nsil.co.in

ANNUAL GENERAL MEETING NOTICE Notice is hereby given that the Thirty fifth Annual General Meeting ( "AGM") of Netlink Solutions India (Limited) ("the Company") will be held on Wednesday, September 23, 2020 at 11.00 a.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business specified in the

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the Companies (Management and Administration) and Regulation 42 of the SEB (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations,2015 ("Listing Regulations), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 18,2020 to Wednesday, September 23, 2020 (both days inclusive) for the purpose of ensuing AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and June 15, 2020 (collectively referred as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular dated May 12, 2020("SEBI Circular"), permitted holding of AGM through VC/OAVM, without the physica presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Act, Listing Regulations, MCACirculars and SEBI Circular, the AGM will be held through VC/ OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY 2019-20 will be sent only through electron mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in compliance with the aforesaid MCACirculars and SEBI Circular. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for FY 2019-20 will also be available on the website of the Company, i.e., www.nsil.co.in.and websites of the Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com, and on the website of the National Securities Depository Limited at evotting@nsdl.co.in. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their vote The Company is proviously remote e-voting facility (remote e-voting) to an its wembers to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

If Member's email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting provided in the Notice of the AGM and it will be sent on the registered email address of the Member. Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Wednesday, September 16, 2020, such member may obtain the User ID and password by sending request at evoting@nsdl.co.in. However, if a member is already registered with NSDL for e voting then existing User ID and password can be used for casting vote.

The link for updating email address, bank details and mobile number electronically on temporary basis is available at info@adroitcorporate.com and for further details on updation of email address, bank details and mobile number you may refer the Notice of the AGM.

For Netlink Solutions India (Limited

Place: Mumba Date: August 20, 2020

In case of

n case of

mentioned in the notice of AGM.

Rupa Modi Executive Director & CFO DIN: 00378383

### **Universal Prime Aluminium Limited** CIN: L28129MH1971PLC015207

Registered Office: 1st Floor, Century Bhavan, 771, Dr A B Road, Worli, Mumbai - 400 030 Phone: 022-24304198 Email: upalbby@gmail.com Public Notice - 48th Annual General Meeting

This is to inform that in view of the outbreak of Covid-19 global pandemic, the 48th Annual General Meeting ("AGM") of Universal Prime Aluminium Limited ("the Company") will be held through video conferencing (VC)/ other audio visual mean (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with Ministry of Corporate Affairs (MCA vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular dated 12th May, 2020 (collectively referred to as Circulars) on Wednesday, 30th September, 2020 at 02:30 P.M. to transact the business as set out in the Notice of AGM which will be sent in due course of time

The e-copy of the notice of the AGM along with the Annual Report for the F 2019-20 of the Company will be available on the website of the Company at www.universalprime.in and on the website of CSDL at www.evoting.csdl.com Additionally, the notice of AGM will also be available on the website of the BSE Limited at www.bseindia.com, in due course of time.

The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only Detailed instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM Accordingly, please note that no provision has been made to attend and participat in the AGM of the Company in person, to ensure compliance with the directive issued by the government authorities with respect to Covid-19 pandemic.

Members may further note that in pursuance of above stated circulars and in furtherance of Go-Green initiative of the government, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-20, will be sent through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company / Depository Participant. The members attending the meeting through VC or OAVM shall be counted for the purpose of quorum under section 103 of the Act. n case the email address is not registered with the Company / Depository Participant, please follow the process of registering the same as mentioned below

Members are requested to directly register their email id-

Please contact your Depository Participant (DP) and register

Physical Holding	update their PAN by visiting the link of the Company's Reg-
	istrar and Share Transfer Agent M/s. Maheshwari Datamatics
	Pvt Ltd as given below:
	Link for email registration - <a href="http://mdpl.in/form/email-update">http://mdpl.in/form/email-update</a>
	Link for PAN Updation - http://mdpl.in/form/pan-update
	Send a duly signed request letter to the Registrar and Transfer
	Agent of the Company i.e. Maheshwari Datamatics Pvt. Ltd.
	(Unit: Universal Prime Aluminium Limited), 5th floor, 23, RN
	Mukherjee Rd, Esplanade, Lal Bazar, Kolkata, West Bengal
	700001 or email at mdpldc@yahoo.com and provide the
	following details for registering email address:
	a) Folio No
	b) Name of shareholder.
	c) Copy of the share certificate (front and back),
	d) Copy of PAN card (self attested),
	e) Copy of ADHAR (self attested)
	o, oop, o (oo. accosted)

your email address in your demat account cess advised by your DP.

Members may also note that the Company will be availing e-voting services of

Central Depository Services Limited (CDSL) to enable its Members to cast their vote on resolutions set forth in the Notice of the AGM. Members may also note that if your e-mail id is registered with the Company Depository Participant, the login credentials for remote e-voting / e-voting during the AGM will be sent on the registered e-mail address along with the notice of AGM. However members who have not registered their email-id can follow the procedure for registering e-mail id as mentioned above. Members may note that the detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is also

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and the SEBI Circular.

For Universal Prime Aluminium Ltd

(Privanka Motwani) Place: Mumbai Date: 20th August, 2020 **Company Secretary** 

# (n) IDBI BANK

IDBI Bank Ltd., NPA Management Group, Head Office -IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005

NOTICE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (the SARFAESI Act)

Name of the Mortgagors

- Nashik Multi Services SEZ Ltd. (Office No. 6, B wing, 1st floor, Laxmi Towers, BKC Bandra (East), Mumbai 400 051)
- Decent Investment & Finance Pvt Ltd (A-1, 7th floor, Laxmi Tower, BKC, Bandra East Mumbai-400 051) Eureka Finstock Private Limited (Office no 6, B Wing, 1st Floor, Laxmi Towers, BKC
- Bandra (East) Mumbai 400 051) Mehul Choksi (Gokul Apartments, 99/9th& 10th, Near White House, Walkesh
- Mumbai 400006) Decent Securities and Finance Private Limited (Office no 6, B Wing, 1st Floor, Laxm
- Tower, BKC, Bandra (East) Mumbai 400 051) Hyderabad Gems SEZ Ltd., (Raviryala Village, Maheshwaram Mandal, Ranga Reddy

District, Telangana-501510 Collectively as "Mortgagors'

For the Working Capital loan granted to GITANJALI GEMS LIMITED(GGL) ("Borrower") Notice is hereby given to the aforesaid Mortgagor(s) that the aforesaid Borrower was sanctioned financial assistance of Rs.9900 lakh only) by IDBI Bank Ltd. (IDBI Bank), by way of Fund based and non-fund based facilities for Working capital purposes. Pursuant to the sanction of the said financial assistance, necessary loan and security documents were executed by GGL and the "Mortgagors". The said financial assistance has been secured inter alia, by mortgage by deposit of title deeds of the properties mentioned below. As the aforesaid Borrower has defaulted in renayment of the said financial assistance in terms of the Loan Agreement (s) dated 06.08.2013 and 22.03.2014, the account of the Borrowe has been classified as non-performing assets (NPA) in the books of IDBI Bank in terms of the guidelines issued by Reserve Bank of India (RBI) from time to time. In view of the defaults committed by the aforesaid Borrower, IDBI Bank, vide its letter bearing Ref. No IDBI/MCG-BKC/2017-18/GGL/1100 dated 14.03.2018, has declared the Ninety nine crore thirty six lakh only) as on [28.02.2018], to have become immediately due and payable by the Borrower and called upon the Borrower to pay to IDBI Bank the said sums together with further interest thereon with effect from 01.03.2018 till payment or realization, at the contractual rate as stated in the said letter. As on 01.07.2020 an amount of Rs.106,29,68,280.07 (Rupees One Hundred and Six Crore Twenty Nine Lakh Sixty Eight Thousand and Two Hundred and Eighty and Paise Seven only) is due and payable by GGL (The Borrower) to IDBI Bank, along with further interest thereon at the contractual ration till payment/ realization.

Necessary notice was issued/served by IDBI Bank under section 13(2) of the SARFAESI Act at the respective addresses of the Mortgagor(s) by "Registered post with Acknowledgement Due" which was returned un-served with postal remark "Unclaimed/Left/Company closed". In view of the aforesaid, this public notice is issued in compliance with Proviso to Rule 3 (1) of the SARFAESI Rules.

Please note that you shall not transfer or otherwise (other than in the ordinary course o your business) any of the Secured Assets, without prior written consent of IDBI Bank, failing which you shall be liable for an offence punishable under section 29 of the SARFAESI Act. We invite your attention to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

In the circumstances, Mortgagor (s) are once again, requested to pay the aforesaid amount within sixty days from the date hereof failing which IDBI Bank, as a secured creditor shall be entitled to enforce its security interest, under the provisions of the SARFAESI Act as also nder any other law as available to IDRI Rank for realising its due

didei arry other law as available to IDDI Dark for realising its dues.					
Details of the Properties					
Mortgagor Security Details					
Decent Securities and Finance Pvt Ltd.	No 6, B wing, Laxmi Towers, 1st floor, Plot No. C-25, G Block, BKC, Bandra East, Mumbai				
Eureka Finstock Pvt. Ltd.	No 3, B wing Laxmi Towers, 3rd floor, G block, BKC, Bandra East, Mumbai				
Decent Investment and Finance Ltd.	Office no. A-1, A wing, 3rd Floor, Laxmi Tower, BKC, Mumbai				
Mehul Choksi	Land, near Village Shirdhon, TalukaPanvel, District Raigad, Maharashtra				
Hyderabad Gems SEZ Ltd	Land and Building at Survey no. 1/1 of ImaratKancha of Raviralaya Village, Maheshvaram Revenue Mandal, Rangareddy District, Telangana State in the ownership of Hyderabad SEZ Ltd.				
Nashik Multi Services SEZ Ltd	Industrial land located plot of land Situated at Mumbai Nashik Highway at MundeGaon of Village – Balwant Nagar Taluka- Igatpuri , Nashik				
Place: Mumbai Date: August 20th, 2020	Authorised Officer & Deputy General Manager NMG Mumbai, IDBI Bank Ltd.				

**Particulars** 

Net Profit/Loss for the period (before tax.

Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising profit/{loss) for the period {after tax}

Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)

Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)

a. Basic & Diluted EPS before extraordinary items

The full format of the Financial Results are available on the following website:

b. Basic & Diluted EPS after extraordinary items

1) On the BSE Limited website: www.bseindia.com

2) On Company's website: www.clioinfotech.in

and Other Comprehensive income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve)

as shown in the Audited Balance Sheet

of the previous year)

Net Profit/Loss for the period before tax

Net Profit/Loss for the period after tax

5 Total Comprehensive income for the period

Total income from operations

**CLIO INFOTECH LTD** 

CIN: L65990MH1992PLC067450

Regd. Office no.901/902, 9th Floor, Atlanta Centre, Opp. Udyog Bhavan, Sonawala Road,

Goregaon (East), Mumbai. | Tel.: 022-43211861,

Email: clio infotech@yahoo.com | Website: www.clioinfotech.in

Extract Of Un-audtied Financial Results For Quarter Ended 30th June, 2020

Quarter

ended

30 06 2020

Un-Audited)

5.09

-15.14

-15.14

-15.15

-15.12

-0.14

The above is an extract of the detailed format of Quarterly Un-Audited Financial Results filed with BombayStock

Exchange Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

Quarter

ended

31.03.2020

(Audited)

4.18

-12.37

-12.37

-12.38

-12.40

-0.11

-0.11

1101.10 1101.10

Previous

30.06.2019

Un-Audited

4.65

-19.62

-19.62

-19.61

-19.65

-0.18

-0.18

By Order of the Board of Directors

For Clio Infotech Limited

Suresh Bafna

Managing Director DIN: 01569163

### **PUBLIC NOTICE**

/. Fatteh And Mr. Mehdihasan Y Fatteh desire to purchase Shop No. A-13, Ground Floor, in the building nown as Mansarovar CHSL situated at & being laying on CTS No. 669. Near Chincholi Fatak. S.V. Road, Malad (W), Mumbai - 400064 (1) Mr. Hasam Vazir Seliva (2)Mr.Manjurali Gulam Seliya (3)Mrs.Sakinaben Haiderali Seliya & (4)Mr.Manjur Hussain

Nasir Seliya.
Any person/s having any claim/s any right/s, or any other/s manner in respect of the above said Shop remises and its share certificate or any part thereof, is required to lodge the said claim or objection if any in writing, together with documentary evidence in support thereof with ndersigned within a period of 7 (SEVEN) days from the date of publication of this notice.

. Sd/-Mr. Zulfikar Ali Y. Fatteh Flat No.401, Apex Residency CHSL, Sultanabad Colony,

Jogeshwari (W), Mumbai-102 Mobile: 9619554003

Email: zuber429@gmail.com **Date:** 21/08/2020 **Place:** Mumbai

### **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE is hereby given to all concerned on behalf of our client Punita Vinod Patel of Mumbai the owner of Flat No 7, admeasuring Prasad. of Shri Krupa Prasad CHS Ltd., described in the schedule. Any person having any legal right, title, nterest or claim in the said flat or the shares by way of sale, transfer, assignment, inheritance, mortgage, charge, lien, gift or otherwise is hereby required to give notice thereof in writing, supported by registered document, to the undersigned, within 14 days from the date of publication of this notice, at the following address, failing which the claim if any, shall be deemed to have been waived

### **SCHEDULE OF THE PROPERTY**

Flat No 7, admeasuring 400 q. ft. 2<sup>nd</sup> floor of Building Shri Kruparasad CHS Ltd. holding Share Certificate No.3 (Share Nos. 11-15), Plot No. C. S. No. 193A, H.No. 2, 3, 4,7,11 and Plot No.193 B, CTS No. 424 A/3, S. V. Road, Vile Parle (West), Mumbai 400056, Registration Dist. Mumbai Suburban. Bounded on west and south by Property of Golden Tobacco, North by Dadabhai proposed Road Extn, East by S.V. Road.

## Sunil Rawal & Associates, Advocates & Solicitors,

702, Gulmohur Residency, St Xavier's School Road, Vile Parle West, Mumbai 400056. Email: sunil.r.rawal@gmail.com

(Rs. in lakh:

Year

ended

1.03.2020

Audited)

18.52

-51.77

-51.77

-51.80

-51.89

-0.47

-0.47

### CORRIGENDUM

This is in reference to the Auction cum Sale published Under Section (rule 8(6)) of SARFAEST Act. in case of "M/s. Prashan Land Developers Pvt. Ltd. (Prospect No. 776528)" published in this news paper on 20-Aug-2020.

In the Bottom Wrongly written India Infoline Finance Ltd. (IIFL), should be read as IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) The change should be read as part and Parcel of the earlier publication. Place: Mumbai Date: 21-08-2020 For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

### Form no INC-26 [Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 20141

Western Region/Central Government In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(6) (a) of the

In the matter of HMP Minerals Private Limited having its registered office at 111

### "111, Industrial Area, Sion, Mumbai 400022".

Private Limited Sd/-

Girish Choksey Whole-time Director DIN: 00246196 Date: 20.08.2020 Place: Mumbai CIN No.:U67120MH1985PTC037298 Tel No.: 022-24090124

(Formerly known as Mafatlal Finance Co. Ltd.)

### (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020 and 20/2020 dated 5th May 2020 and Circular No. SEBL/HO/CFD/CMD1/CIR P /2020/79 dated May 12, 2020, issued b the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) and other applicable Before the Regional Director, circulars ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the

Companies (Incorporation) Rules, 2014

Industrial Area, Sion, Mumbai 400022

Petitioner. Notice is hereby given to the Genera Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act 2013 seeking confirmation of alteration o the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution nassed at the Extra ordinary genera meeting held on August 10, 2020 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on MCA-21 porta (www.mca.gov.in) by filing Investor Complaint form or caused to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to Office of the Regiona Director, Western Region, Government o India, Ministry of Corporate Affairs, 100 Everest, Marine Drive, Mumbai- 400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf of HMP Minerals

### HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059 CIN NO. L99999MH1986PLC041277

This is to intimate that 33rd Annual Gener

Meeting("AGM") of our Company will be

held through Video Conferencing (VC)

Other Audio Visual Means (OVAM) o

Friday 25th September 2020 at 11-00 AM in

compliance with all the applicable

provisions of the Companies Act, 2013 and

the Rules made thereunder and the SEB

business set out in the Notice of AGM. The necessary information in terms of MCA

Circulars, pertaining to the said AGM are

a) 33rd AGM of the Company will be held

b) Date and Time of AGM: Friday 25th

c) In terms of MCA Circular and SEBI

Circular, copies of 33rd Annual Report for the year 2019-2020 along with Notice of 33rd AGM will be sent only

by email to all the shareholders. The 33rd

Annual Report for the year 2019-2020 c

our Company with Notice of AGN

convening the meeting shall be available

at the Company's website at www

hybridfinance.co.in as well as on the website of the Stock Exchanges, i.e. w w w . b s e i n d i a . c o m a n d

Manner of Registering / Updating emai

Members holding shares in physical

mode, who have not registered / updated

their email addresses with the Company

are requested to register / update the

same by sending scanned copy of

(i). signed request letter mentioning name, folio number, e-mail ID, Mobile

Number and Complete address (ii). Self-attested copy of PAN Card and (iii). Self-

attested copy of any document (such as

Aadhaar Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the

address of the member as registered with

the Company, to RTA of the Company a investor@bigshareonline.com with

cc to the Company at investor@ hybridfinance.co.in

The member holding shares in Dematerialised mode, who have no

registered and updated their email

addresses with their DP, are requested

to register / update their emai addresses with the respective DP.

The manner of remote e-voting and e-voting

on the date of AGM have been provided in the Notice of AGM. Members are requested

to read carefully all the Notes set out in the

Date: 18th Aug. 2020 Company Secretar

For Hybrid Financial Services Limited

K. Chandramoi

notice of AGM

the Company are listed.

address:

ww.nseindia.com where the shares of

September 2020 at 11-00 AM

through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OVAM)

Regd. Office : "JHEEL MEEL", Sector IV, Salt Lake City, Kolkata - 700 106 INTIMATION REGARDING none: 033 66285528/5518, Fax: 033 2357 2116 33RD ANNUAL GENERAL MEETING

### E-mail: niccopark@niccoparks.com Web: www.niccoparks.com NOTICE

Nicco Parks & Resorts Limited

CIN: L92419WB1989PI C046487

Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 28th day of August, 2020, inter alia, to consider, approve and take on record, the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the Quarter & three months ended on June 30, 2020,

Further, in continuation to our letter dated June 30, 2020. regarding closure of trading window for the aforesaid purpose, the 'Trading Window' for trading in Company's securities, will continue to remain closed until expiry of 48 hours after the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2020 are submitted to Stock Exchanges in terms of Company's "Code of Conduct" to Regulate, Monitor and Report trading by Designated persons."

In the light of the current pandemic situation we shall provide OAVM facilities for enabling access to the Board members.

The above intimation is also available on Company's website www.niccoparks.com and also on the website of the stock exchanges ie BSE www.bseindia.com & CSE www.cse-india.com

For NICCO PARKS & RESORTS LIMITED **RAHUL MITRA PRESIDENT & COMPANY SECRETARY** 

Dated: August 20, 2020

## NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, August 27, 2020 at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the first quarter ended June 30, 2020

This information is also posted on the website of the Company i.e. www.hccindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Hindustan Construction Co Ltd

Place: Mumbai Dated: August 20, 2020

Vithal P. Kulkarni Company Secretary

HCC

Hindustan Construction Co Ltd CIN: L45200MH1926PLC001228

gistered Office: Hincon House, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, India. : +91 22 2575 1000 Fax: +91 22 2577 7568

# **ZF** INDIA

## **ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED**

Regd. Off.: Gat No. 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. CIN: L29130PN1981PLC023734, Email Id: enquiry@zfindia.com, Website: www.zfindia.com, Tel: 020-67289900. Fax: 02137-305302

## NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED will be held on Saturday, September 19, 2020 at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/OAVM).

In accordance with the General Circular no. 20/2020 read with General Circular no. 14/2020 and 17/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by SEBI (collectively referred to as 'Circulars'), the Notice of the AGM and the Annual Report 2019-20 have been sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Registrars, or made available by the Depositories, as the case may be. The process of sending Notice of AGM and Annual Report 2019-20 has been completed on August 19, 2020. Since the AGM is being held through VC/ OAVM pursuant to the Circulars, physical attendance of members has been

dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the members will not be available for this AGM. Please note that the aforesaid documents are also available on the website of the Company at www.zfindia.com, stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and e-voting website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com. Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote at the 40th AGM by electronic means and the businesses as set out in the Notice may be transacted through remote e-voting or through e-voting system at the AGM provided by CDSL. The members may note the following:

- a. The e-voting instructions form an integral part of the Notice of AGM which is also displayed at Company's website and at CDSL's e-voting website.
- b. E-voting rights of the members shall be in proportion to their shares in the equity capital of the Company as on the cut-off date i.e. September 11, 2020. Any person, who becomes member of the Company, after dispatch of Notice and holding shares as on the cut-off date, can exercise his voting rights through e-voting by following the procedure as specified in the Notice of AGM.
- c. The remote e-voting portal will be open from 9:00 am on September 16, 2020 and ends on September 18, 2020 at 5:00 pm. The remote e-voting will not be permitted beyond 5.00 pm on September 18, 2020 and the remote evoting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- d. Members of the Company, holding shares either in physical or in dematerialized form, as on the cut-off date, may cast their votes either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A member may participate in the AGM, even after exercising his right to vote, through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- e. The facility for voting, through e-voting system, shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting, shall be able to Vote at the AGM through e-voting

In case of any query or issue regarding e-voting or participation in the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon ' Futurex, Mafatlal Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-2305 8738) or Mr. Rakesh Dalvi (022-2305 8542) or Mr. Mehboob Lakhani (022-2305 8543).

> For ZF Steering Gear (India) Ltd. Satish Mehta **Company Secretary**

Chairman & Managing Director DIN: 00096977

# MODERN INDIA LIMITED

Date: 20/08/2020

CIN: L17120MH1933PLC002031


Regd. Office: 1, Mittal Chambers, 228, Nariman Point, Mumbai - 400 021. Web: www.modernindia.co.in, Email: info@modernindia.co.in, Tel.:022-67444200, Fax:022-67444300

		Standalone				Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended - Unaudited		Year Ended Audited			audited	Year Ended Audited	
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
1	Total Income (Net)	167.45	1864.42	788.42	6044.27	1649.33	4420.99	4796.22	19,318.42
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	192.77	(1,659.08)	(228.29)	(2,307.32)	158.47	(1,707.94)	(209.28)	(2,217.74)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax								
	(after Exceptional and / or Extraordinary items)	192.77	(1,659.08)	(228.29)	(2,307.32)	158.47	(1,707.94)	(209.28)	(2,217.74)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax	1000							
	(after Exceptional and / or Extraordinary items)	142.86	(1,394.27)	(279.10)	(2,156.43)	113.00	(1,429.93)	(260.04)	(2,088.19)
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and								
	other comprehensive income (after Tax)]	142.02	(1,398.24)	(278.89)	(2,159.75)	119.90	(1,333.44)	(259.74)	(1,930.94)
6	Paid up Equity Share Capital - Face Value ₹ 2/- each	750.86	750.86	750.86	750.86	750.86	750.86	750.86	750.86
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1	-						
	as shown in the Audited Balance Sheet of Previous Year.	-	-	-	(934.33)	-	-	-	655.06
8	Earnings Per Share		1	1					
	(Before & after extraordinary items) of ₹ 2/- each								
	Basic & Diluted for the period: (In ₹)	0.38	(3.71)	(0.74)	(5.74)	0.30	(3.81)	(0.69)	(5.56)

- Notes: The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules
- issued thereafter and other generally accepted accounting principles (GAAP) in India. 2 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the guarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.modernindia.co.in.
- The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on August 20, 2020.
- Previous period/year's figures have been regrouped / reclassified / restated wherever necessary to correspond with the current quarter classification/disclosure. For and on behalf of the Board

Place: Mumbai Date: 20th August, 2020 Modern India Limited Vijay Kumar Jatia

Pune August 20, 2020



# अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : आ. बबनराव लोणीकर

अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा करावी लागली आहे असे असताना खरीप सुरवातीपासूनच हंगामाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या सापडला आहे शेतकऱ्यांनी या हंगामात घेतली जाणारी कापूस मूग उडीद सोयाबीन मिरची यासारखे अनेक पिके नष्ट झाली

## घरघर लगर सेवाच्या वतीने काढ्याचे वितरण

अहमदनगर, दि.२० (हिंदुस्थान समाचार): टाळेबंदी काळात गरजुंना दोन वेळचे जेवण पुरविणार्या गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी काढा वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात कर ण्यात आली.शहरात कोरोनाचे संक्रमण झपा ट्याने वाढत असताना नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मालेगावचा युनानी मन्सूरी काढा आणि आयुर्वेद घटकांचे मिश्रण असलेला काढा नागरिकांना मोफत वाट ण्यात येत आहे. लंगर सेवेचे सेवादार सकाळी ७:३० ते ९ वाजे पर्यंत शहरातील विविध भागात या काढ्याचे वाटप करीत आहे.

## **PUBLIC NOTICE**

"ENVOLTA" and "CHANDAN KUMAR BERA" or "CHANDAN BERA" do not have any sort of connection (business or otherwise) with Mr. Pritam Rajendra Jagtap residing at H NO.50. Jagtap Ali, Tadavale, Taluka Phaltan, District Satara, Maharashtra, INDIA and should not believe or act on any locument containing such particular

Relying or acting upon any document containing "ENVOLTA" and "CHANDAN KUMAR BERA" or "CHANDAN BERA" without due verification and confirmation from support@envolta.in under any give circumstances may lead to grave loss and damage (financial or otherwise without any liability of "ENVOLTA" and "CHANDAN KUMAR BERA" or "CHANDAN BERA"

ठिकाण: मुंबई

दिनांक: २०.०८.२०२०

आहेत या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून शासनस्तरावर प्रस्ताव पाठवा अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर पत्राद्वारे विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

मराठवाड्याचा महारा-अति-झालेल्या ष्ट्रात वृष्टीमुळे कापसाला आलेली फूले व कार्य पूर्णतः गळून पडले असून कापसाच्या उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येणार

आहे त्याचबरोबर मूग या पिकाच्या शेंगा पूर्णपणे सरून गेल्या असून काही शेंगांना झाडावरच फुटलेले आहेत हीच अवस्था उडीद सोयाबीन मका या पिकांची देखील झालेली आपणास दिसून येईल मक्याचे पीक देखील पूर्णपणे भुईसपाट झालेले आहे परिणामी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे सर्वच अतोनात नुकसान झाले असून अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांना होणार आहे असेही लोणीकर यांनी विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

### आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची आकार टुल्स लिमिटेड) सीआयएन नंबर: एल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०

नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कर्णाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९, (भारत) फोनः(०२२)२३४८१०८३, फॅक्सः९१-२२-२३४८३८८७. कार्पोरेट कार्यालयः ई-५, एमआयडीसी, वळुंज, औरगाबाद-४३११३६ (म.राज्य) भारत. फोन:(०२४०)६६४७२००, फॅक्स:९१-२४०-२५५४६४०, ई-मेल:corporate@akartoolsltd.com बोर्ड मिटींगची सूचना

.. क्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१ च्या रेखुलेशन २९(१)(अ) सहवाचिता रेखुलेशन ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे कॉपॉरेट कार्यालय ई-५, एमआयडीसी क्षेत्र, वळुंज, औरंगाबाद-४३११३६ (महाराष्ट्र राज्य) येथे खालील विषय तसेच इतर दैनंदित त्र्यवसाय विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शनिवार, २९ ऑगस्ट, २०२० रोजी दु.१२.००वा. कंपनीच्या संचाल

१) ३० जून, २०२० रोजो संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे. २) ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांकरिता लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन अहवा

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरित (पुर्वीची आकार टुल्स लिमिटेड)

(कंपनी सचिव)

मितेश गढीय स्थळ : औरंगाबाट

दिनांक : २१.०८.२०२० **Suyog** telemation

## सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेड

— **ਸੀ:आयाज-** एल३२१।९एमएच१९९५पीएलमी।।९११।।५

नोंदणीकृत कार्यालयः ४१, सुयोग इंडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (५.), मुंबई-४०००८३. दुरध्यनी:०२२-२५७९५५१६, ईं-मेल: investor@suyogetelematics.co.in वेबसाईट: www.suyogetelematics.co.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार तुम्हाला येथे सुचित करीत आहोत की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही (क्यु१)करित नेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०** रोज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात संचालक मंडळाची सभा होणार आहे

सदर तपशिल कंपनीच्या www.suyogetelematics.co.in वेबसाईटवर आणि कंपनी सुचिबद्ध असलेल्य बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

यापढे कंपनीच्या प्रतिभतीसंदर्भात आतील व्यापाराच्या रोखथामाकरिता कंपनीचे कोड ऑफ कन्डक्टनस व्यापार खिडकी बुधवार, १ जुलै, २०२० पासून सभा समाप्तीपासून ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सही/ ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकार दिनांक: १९.०८.२०२०

### नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड सीआयएन: एल४५२००एमएच१९८४पीएलसी०३४७८९

नोंद.कार्यालयः ५०७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अधेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.:०२२–२६३३५५८३ **ई–मेलःnetlink@easy2source.com वेबसाईट:www.nsil.co.i**n वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, नेटर्लिक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए) बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. भाप्रवे एजीएम घेण्याच्या सूचनेत विहित विषया विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य टृकश्राव्य गध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार आगामी वार्षिक सर्वसाधारण सुभेनिमित्त शुक्रवार, १८ सप्टेंबर,

२०२० ते बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तव रण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

भागकरतातरण पुस्तक बद ठवण्यात वताल. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२० व दि.१५ जुन, २०२० (एमसीए परिपत्रके म्हणू संदर्भ) आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० (सेब परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत जीएम घेण्यास मान्यता दिलेली आहे. कायद्याच्या तरतदीनसार, एमसीए परिपत्रके, लिस्टींग रेग्यलेशन । सेबी परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होईल

र्जीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततानुसार विद्युत्त स्वरुपात पाठविण्यात येतील. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०९९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.nsil.co.in व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्य evoting@nsdl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध् नहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची कायद्याच लम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

क्रंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई–वोटिंग सुविध (रिमोट ई-वोटिंग) देण्यात येईल. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग मतदानाची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएममध्ये नमुत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे यापुर्वीच नोंद आहेत त्यांना एजीएम सूचनेत ई-वोटिंगकरित लॉगइन तपशील दिलेले आहे आणि ते सदस्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले जातील.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी/दिपॉदिररीकडे नोंट नाहीत किंव वास्तावक स्वरूपात भागधारणा असणार किंवा ज्याचे ई-मल कंपनी/डिपोझिटरीकडे नींद् नाहीत किंवा जर कोणा व्यक्तीने कंपनीचे सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असत्वास आणि नींद् दिनांक अर्थात बुधवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल अशा सदस्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि, जर सदस्य ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी

त्परत्या स्वरुपात विद्यत स्वरुपाने ई-मेल बँक तपशील व भ्रमणध्वनी क्रमांक अद्यायावत करण्यार्च लंक info@adroitcorporate.com वर उपलब्ध आहे आणि ई-मेल, बैंक तपशील व मोबाईल हमांक अद्यायावत करण्यात तपशील एजीएमच्या सूचनेत नमुद आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०८.२०२०

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरित

कार्यकारी संचालिका व सीएफअ डीआयएन: ००३७८३८३

## एएसआय इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची असोसिएटेड स्टोन इंडस्ट्रिज (कोटाह) लि.)

(पुर्वीची असोसिएटेड स्टोन इंडस्ट्रिज (कोटाह) लि.) A S नोंदणीकृत कार्यालय: मॅरेथॉन इनोव्हा, ए विंग, ७वा मजला, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.क.:(०२२)४०८९६१००, **फॅक्स क्र.:**(०२२)४०८९६१९९. वेबसाईट:www.asigroup.co.in **ई-मेल**:investors@asigroup.co.in **सीआयएन**: एल१४१०१एमएच१९४५पीएलसी२५६१२२

३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		30.08.2020	39.03.2020	30.08.2099	
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षिात
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३९५४.६८	४७४५.९२	६१४५.६८	२०७५१.५६
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(विशेष साधारण				
	बाबनंतर)	3८८.२४	६०२.७४	७८२.३६	२९८५.५५
3	करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	380.86	७३९.०६	५६७.०९	३१४०.४८
8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	३४६.९१	१७७६.००	49८.00	४२४२.५६
4.	भरणा केलेले समभाग भांडवल (रू.१/- प्रत्येकी)	९००.७५	९००.७५	८२८.५५	९००.७५
ξ.	इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) लेखापरिक्षित				
	ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	_	२३४६७.३६
0.	उत्पन्न प्रतिभाग रू.१/- प्रत्येकी (वार्षिकीकरण नाही)				
अ.	मूळ	0.3८	0.८२	٥.६८	३.४९
ब.	सौमिकृत	0.3८	0.८२	٥.६८	3.89
एकमेव निष्कर्ष खालीलप्रमाणे (रु.ला					
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३०.०६.२०२०	39.03.2020	३०.०६.२०१९	39.03.2020
		अलेखापरिक्षाित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित
9	कार्यचलनातून उत्पन्न (निव्वळ)	२८४७.५०	3882.24	8350.86	98380.89
2	करपूर्व नफा/(तोटा)	346.09	(४२१.३१)	७४८.९४	(४६५.२४)
3	करानंतर नफा/(तोटा)	३१०.२५	(२८४.९९)	५३३.६७	(३٩०.३٩)
8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	303.43	30८.93	४९६.२४	२९१.८८
_					

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.asigroup.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्व सही / - दिपक जटिया

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०१०६८६८९



सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये सूचना (सरफायसी कायदा)

नाशिक मल्टी सर्विसेस सेझ लि. (कार्यालय क्र.६. बी विंग, १ला मजला, लक्ष्मी टॉवर्स बीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१).

गुगाकर्त्यांची बाते॰

- डिसेन्ट इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स प्रा.लि. (ए-१, ७वा मजला, लक्ष्मी टॉवर, बीकेसी, वांट्रे (पूर्व), मुंबई-४०००५१) युरेका फिनस्टॉक प्रायव्हेट लिमिटेड (कार्यालय क्र.६, बी विंग, १ला मजला, लक्ष्मी टॉवर्स
- बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१). मेहुल चोक्सी (गोकुळ अपार्टमेंटस्, ९९/९वा व १०वा, व्हाईट हाऊसजवळ, वाळकेश्वर, मुंबई-
- 8000EE).
- डिसेन्ट सिक्युरिटीज ॲण्ड फायनान्स प्रा.लि. (कार्यालय क्र.६, बी विंग, १ला मजला, लक्ष्मी टॉवर्स, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१).

**हैदराबाद जेम्स सेझ लि**. (रवीरायला गाव, महेश्वरम मंडल, रंगारेड्डी जिल्हा, तेलंगणा-५०१५१०) <mark>गेतांजली जेम्स लिमिटेड (जीजीएल) (कर्जदार)</mark> यांना मंजूर कार्यचलीत भांडवल कर्जाकरिता वर नमूद तारणकत्यांना येथे मचना देण्यात येत आहे की। आयडीबीआय बँक लिमिटेडटारे (आयडीबीआर

बँक) कार्यचलीत भांडवल उद्देशाकरिता निधी आधारित व ना-निधी आधारित रु.९९०० लाख फक्त वित्तीय सहाय्यता उपरोक्त कर्जदारांना मंजूर करण्यात आली होती. सदर वित्तीय सहाय्यता मंजूरीनुसार जीजीएल व तारणकर्त्यांनी आवश्यक कर्जे व प्रतिभूती दस्तावेज दिले होते. सदर वित्तीय सहाय्यत खालील मालमत्तेच्या अधिकार करारनामा जमा करण्याद्वारे तारण म्हणून प्रतिभूत करण्यात आली होती उपरोक्त कर्जदारांना दिनांक ०६.०८.२०१३ व २२.०३.२०१४ रोजीचे कर्ज करोरनामानसार सदर वित्तीय सहाय्यताची परतफेड करण्यास कसर केली असल्याने कर्जदारांचे खाते वेळोवेळी भारतीय रिझर्व्ह बँक . आरबीआय) द्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार आयडीबीआय बँकेच्या पुस्तकात नॉन-परफॉर्मिंग ॲसेट एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले. उपरोक्त कर्जदाराद्वारे कसूर केली असल्याने आयडीबआय बँकेने दिनांक १४.०३.२०१८ रोजीचे त्यांचे पत्र संदर्भ क्र.आयडीबीआय/एमसीजी-बीकेसी/२०१७-१८/ जीजीएल/११०० नसार २८.०२.२०१८ रोजी व्याज व इतर रकमेसह सरासरी रक्कम रू.९९३६ लाख (रुपये नव्याण्णव कोटी छत्तीस लाख फक्त) त्वरीत भरण्यास कर्जदारांना कळविले होते आणि सदर पत्रात . ामुदप्रमाणे करारदरानुसार रक्कम जमा होईपर्यंत ०९.०३.२०९८ पासून पुढील व्यजाासह एकत्रित रक्कम रक्कम रु.१०६,२९,६८,२८०.०७ (रुपये एकशे सहा कोटी एकोणतीस लाख अडुसष्ट हजार दोनशे ऐंशी आणि पैसे सात फक्त) अशी रक्कम आयडीबीआय बँकेला रक्कम जमा होईयर्पंत करारदराने पृढील व्याजासह जीजीएल (कर्जदार) यांनी देय आहे.

आयडीबीआय बँकेद्वारा सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये वितरीत आवश्यक सूचनेनुसार कर्जदारांना त्यांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टमार्फत पोहोच पावतीसह सूचना पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता टपाल कार्यालयाकडून दावा न केलेले/सोडून गेले/केंपनी बंद आहे अशा शेराने परत प्राप्त झाली. उपरोक्तनुसार सदर जाहीर सूचना सरफायसी अधिनियमाच्या नियम ३(१) नुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे

कृपया नोंद असावी की, आयडीबीआय बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय प्रतिभूत मालमत्ता हस्तां किंवा इतर प्रकारे (तुमच्या व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) प्रक्रिया करू शकत नाहीत, अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम २९ अन्वये तुम्ही दंडात्मक कारवाईस पात्र रहाल.

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ च्या ारतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

या परिस्थितीत तारणकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी आजच्या तारखेपासून ६० दिवसार उपरोक्त रक्कम जमा करावी अन्यथा आयडीबीआय बँक, प्रतिभूत धनको म्हणून देयके मुक्त करण्यासाठी आयडीबीआय बँकेकडे उपलब्ध इतर कायदाअंतर्गत तसेच सरफायसी कार्यद्याच्या लाग तरतदीनसार अंमलबजावणी केली जाईल.

मालमत्तेचे तपशील					
तारणकर्ता	प्रतिभूतीचे तपशील				
डिसेन्ट सिक्युरिटीज ॲण्ड फायनान्स प्रा.लि.	कार्यालय क्र.६, बी विंग, १ला मजला, लक्ष्मी टॉवर्स,				
	सी-२५, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-				
	४०००५१.				
युरेका फिनस्टॉक प्रायव्हेट लिमिटेड	कार्यालय क्र.३, बी विंग, ३रा मजला, जी ब्लॉक, लक्ष्मी				
	टॉवर्स, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१.				
डिसेन्ट इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स प्रा.लि.	कार्यालय क्र.ए-१, ए विंग, ३रा मजला, लक्ष्मी टॉवर,				
	बीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१.				
मेहुल चोक्सी	गाव शिरढोण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र				
	येथील जमीन.				
हैदराबाद जेम्स सेझ लि.	रवीरायला गाव, महेश्वरम महसूल मंडल, रंगारेड्डी जिल्हा,				
	तेलंगणा राज्य येथील इमारत कांचाचे सर्व्हे क्र.१/१ येथील				
	हैदराबाद जेम्स सेझ लि. यांच्या मालकीची जमीन व				
	इमारत.				
नाशिक मल्टी सर्विसेस सेझ लि.	औद्योगिक जमीन, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंडे गाव,				
	गाव-बलवंत नगर, तालुका इगतपुरी, नाशिक.				
ठिकाण: मुंबई	प्राधिकृत अधिकारी व उप-महाव्यवस्थापक				
दिनांक: २०.०८.२०२०	एनएमजी मुंबई, आयडीबीआय बँक लि.				



## (पूर्वीची चोखानी सिक्युरिटीज लिमिटेड)

सीआयएन:एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७३९ नोंदणीकृत कार्यालय: एक्विनोक्स बिझनेस पार्क, टॉवर ३, ४था मजला, बीकेसी रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०, भारत. दूर:०२२-४८९१८६८६,

ई-मेल:cs@ugrocapital.com, वेबसाईट:www.ugrocapital.com

## वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, युग्रो कॅपिटल लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. कंपनीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनीने एजीएम सूचना व ई-वोटिंग प्रक्रियेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत यांना कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी (कायदा) सहवाचिता सहकार मंत्रालयार परिपत्रक दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दि. ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने २० ऑगस्ट, २०२० रोजी पाठविले आहे.

कायद्याच्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात आलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून कंपनीच्या २७व्या एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाते त्यांचे मत देण्याची सुविधा देण्यात आली आहे. कायद्यानुसार तपशील खालीलप्रमाणे:

- अ) नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना (पात्र सदस्य) रिमोट ई-वोटिंगने आणि एजीएममध्ये मतदान प्रणालीने कंपनीच्या एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद काही किंवा मर्व विषयावर मतदान करण्याचा अधिकार अमेल
- । शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात
- क) रिमोट ई-वोटिंग मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ
- ड) रिमोट ई-वोटिंग गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त
- ई) तद्नंतर मतदानाकरिता रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदस्यांनी
- ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. फ) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने सदस्यांने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना एजीएममध्ये
- सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. ग) एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सुविधा उपलब्ध असेल आणि व्हीसी सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-बोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यात रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत
- ह) ज्या व्यक्तीचे नाव नोंद तारीख अर्थात शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीदारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंगचा अधिकार असेल.
- य) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत किंवा एखादी व्यक्ती एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असेल तसेच नोंद तारीख अर्थात शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवावी. तथापि जर सदस्य ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- ज) एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.ugrocapital.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या आणि सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्नेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ किंवा श्री. राकेश दळवी, सीडीएसएल, मॅरेथॉन फ्युचरेक्स, ए विंग, २५वा मजला, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ यांना संपर्क करावा.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता (पुर्वीची चोखानी सिक्युरिटीज लिमिटेड)

ठिकाण: मुंबई

दिनांक: २०.०८.२०२०

सही/-अनिकेत करंदीक कंपनी सचिव



### $\approx$ **MAHA**TRANSCO

### RFX (e-TENDER) NOTICE

MSETCL invites online bids from reputed and registered contractors of appropriate class with MSETCL. Please visit Mahatransco website https://srmetender.mahatransco.in for the following work.

RFx (Tender) No		Name of work	Estimated cost in Rs.	EMD (Rs.)	Tender fee excluding. GST (Rs)	Time limit		
7000017176 /2020-21		Work of "Miscellaneous civil works for substation and switch yard in the HVDC Premises at Padghe for year 2020-21." (2 <sup>nd</sup> call)	17,34,841/-	17,348/-	500/-	8 months (Including monsoon)		
1	Date of d	te of download of RFx ( e tender) documents			From-21.08.2020 to 28.08.2020 up to 13:00 hrs.			
2	Last date of submission of RFx ( e tender)			28.08.2020 up to 13:00 hrs.				
3	Date of technical bid opening			28.08.2020 at 13:00 hrs. (If possible)				
4	4 Date of commercial bid opening			28.08.2020 at 13:05 hrs. (If possible)				

Contact Person: The Additional Executive Engineer (Civil), Mob. No: 9769078165

For further details visit our website: https://srmetender.mahatransco.in

Superintending Engineer HVDC RS O&M Circle, Padghe.



## जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन क्र.एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६ नोंदणीकत कार्यालय: १६-ए. अंधेरी इंडस्टीयल इस्टेट. वीरा देसाई रोड. अंधेरी पश्चिम. मंबई-५३. दुरॅ.क्र.:०२२-६७७४३५५५, फॅक्स क्र.:२६७३०८१४, वेबसाईट:www.jkumar.com र्इ−मेलःinfo@jkumar.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाख, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त)

	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षात
l	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२८५२५.६२	20.50005	६६७७४.१४	२९७०५३.६७
ı	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
ı	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२७४८.०७)	४०३१.३८	६१८७.०७	२३३२६.७५
ı	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
ı	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२७४८.०७)	४०३१.३८	६१८७.०७	२३३२६.७५
ı	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
ı	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२०८१.०६)	३१०५.७०	४०९२.१६	१८३५७.३५६
ı	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर) आणि				
ı	इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(२०१६.७९)	३२३६.५०	४०८९.८२	१८४८१.३४
ı	समभाग भांडवल	३७८३.२८	३७८३.२८	३७८३.२८	३७८३.२८
ı	इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				१७९३१३.०१
ı	उत्पन्न प्रतिभाग (रू.५/-प्रत्येकी)				
ı	अ) मूळ	(२.७५)	४.१०	५.४१	२४.२६
ı	ब) सौमिकृत	(२.७५)	४.१०	५.४१	२४.२६
l	टिप:				

१. वरील निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि गुरुवार, २० ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील वित्तीय निष्कर्ष तयार केले.
- ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित
- ४. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षांचे लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणार आकडे आहेत.
- कोविड-१९ प्रादुर्भावामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कंपनीच्या कार्यचलनावर व पुनर्विलोकनाअंतर्गत तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षा प्रभाव पडला आहे. कंपनीने कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विशेष प्रमाण घेतले आणि तिमाहीदरम्यान कार्यचलन व्यवस्थितरित्या चालु करण्यात यश मिळविले. तथापि मनुष्यबळाची मर्यादित उपलब्धता आणि पुरवठामध्ये येणाऱ्या अडचणीमुळे प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. तिमाहीकरिता निष्कर्ष हे मागील तिमाहीकरिता निष्कर्षासह तुलनायोग्य नाही. कंपनीने जेथे शक्य असेल तेथे प्रकल्पातील प्रगतीस परिसमापन राखण्यास आणि शुल्क नियंत्रणात आणण्यास आवश्यक प्रक्रिया केली. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे कंपनीचे निष्कर्षावर झालेला प्रभाव पुढील विकासावर अवलंबून असेल. कंपनीकडून त्यांचे कार्यचलन सुधारणेबाबत आवश्यक ती प्रक्रिया करून प्रादुर्भावारील आर्थिक प्रभावावर निरीक्षण करीत आहेत.
- ६. मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे विचारात घेण्यासाठी पूर्ननमुद/पूर्नगठीत करण्यात आले.
- कंपनी एकमेव प्राथमिक विभाग बांधकाम व अभियांत्रिकी प्रक्रियामध्ये कार्यरत आहे आणि इंडएएस १०८ कार्यचलीत विभागाअंतर्गत इतर निष्कर्षयोग्य विभाग नाही
- ८. वरील निष्कर्ष हे स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेले तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.jkumar.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता जगदीशकुमार एम. गुप्ता कार्यकारी अध्यक्ष

ठिकाण: मुंबई दिनांक: २० ऑगस्ट, २०२०

## CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY OLD NAME DEEPA CHANDER TOLANI NEW NAME DEEPA CHANDERLAL TOLANI AS PER GOVT. DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM TARANNUM SHAIKH TO TARANNUM HAKIM SHAIKH AS PER DOCU-MENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ARFFA SHAIKH TO ARIFA HAKIM SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM TARANNUM SHAIKH TO TARANNUM HAKIM SHAIKH AS PER DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM AREFA SHAIKH TO ARIFA HAKIM

SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM JHARNA MANISH KHOKHANI TO ZARANA MANISH KHOKHANI AS PER DOCUMENTS

DWARIKAPRASAD JAGATRAM TO DWARIKAPRASAD JAGATRAM ANTHWAL AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD BILAL AZIZ SHEIKH TO

I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED BILAL ABDUL AZIZ SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM RASHMI RAVINDRA JOSHI TO ASHA

NARHAR DABKE AS PER DOCU-I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD HASAN TO MOHAMMAD HASAN SIDDIQUE AS PER THE

I HAVE CHANGED MY NAME FROM SHABINA BANO MOHD HASAN SIDDIQUI TO SHABINA MOHAMMAD HASAN SIDDIQUI AS PER THE DOCUMENTS.

DOCUMENTS.

DSOUZA NATALIE ROCK TO NATALIE RONISHA DSOUZA AS PER MY DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM

GHAZANFAR ALI ABDUL REHMAN BANEGAR TO GAZANFAR ALI ABDUL REHMAN BANEGAR AS PER MY DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM

PURVISHABEN KIRTIKUMAR PATEL TO PURVI SWAPNIL SALGAONKAR AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM KIRTIKUMAR PATEL TO KIRTI MANGALDAS PATEL AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RASHEED SHAIKH USMAN TO ABDUL RASHID USMAN SHAIKH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM AFZAL MOHAMMED RANGREZ TO MOHAMMED AF7AL MOHAMMED ASLAM RANGREZ AS PER MAHARASHTRA GAZETTE NO (M-2014735)

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED TAYEB HAJI HUSAIN GHADAI TO MOHAMMED TAYEB HAJI HUSAIN GHADAI AS PER DOCU-**MENTS** 

I HAVE CHANGED MY NAME FROM SANAF JAHAN MOHAMED ALAM QURESHI SANAF MOHD ALAM QURESHI TO AS PER DOCUMENTS SAMRIN MOHD KHURSHID ALAM

SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO SAMRIN MOHAMMAD KHURSHID SHAIKH (AS PER GAZZATTE NO M-19175325)

I, GUPTA POONAM DEVI VIJAY HAVE CHANGED MY NAME TO GUPTA POONAM VIJAY (AS PER DOCU-MENTS)

I HAVE CHANGED MY NAME FROM BEENA RAM SINGH TO MEENA AKASH SINGH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM HUSAIN MIYA IBRAHIM SONARKAR TO HUSSAIN MIYA SONALKAR AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM JAKIYA HUSAIN MIYA SONARKAR TO ZAKIYA HUSSAIN MIYA SONALKAR

I HAVE CHANGED MY NAME FROM SUNIL KUMAR BANWARILAL TO SUNIL KUMAR BANWARILAL BHAGWANE AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO (X-12258)

I HAVE CHANGED MY NAME FROM NILESH KAMALESH MAKWANA TO NILESH KAMLESH MAKWANA AS PER AFFIDAVIT DATED 19/08/2020 I KAMLESH THAKURBHAI SONI HAVE CHANGED MY NAME TO KAMLESH THAKORBHAI SONI AS PER DOCU-

MENT. I NIYATI HARSHAD SHAH HAVE CHANGED MY NAME TO NIYATI VAIBHAV PARMAR AS PER DOCU-MENT

SONALBEN BHAVANBHA BHARWAD HAVE CHANGED MY NAME TO SONAL MANOJ ALGOTAR

डीआयएन:०१११२८८७

I SHAHENAZBI S/O MOHAMED ZAHIR MAKRANI HAVE CHANGED MY NAME TO SHAHANAZ ZAHIR MAKRANI AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

I AALIA KHATOON & FAROOQUI AALIYA SADAF MEHTAB HUSAIN HAVE CHANGED MY NAME TO AALIYA MEHTAB HUSAIN FAROOQUI AS PER DOCUMENT. I MEHTAB HUSAIN AKHTAR HUSAIN &

CHANGED MY NAME TO MEHTAB HUSSAIN AS PER DOCUMENT. I NAJMA KHATOON & FAROOQUI NAJMA MEHTAB HUSAIN HAVE CHANGED MY NAME TO NAJMA

FAROOQUI MEHTAB HUSAIN HAVE

MENT. I SAJEED MOHAMMED DIN HAVE CHANGED MY NAME TO SAJEED RAMZAN MOHAMMED AS PER DOCUMENT.

MEHTAB FAROOQUI AS PER DOCU-

I RAMGOPAL SHARMA HAVE CHANGED MY NAME TO GOPAL BANWARILAL SHARMA AS PER DOCUMENT.

I MOHAMMAD HALIM MOHAMMAD YUNUS HAVE CHANGED MY NAME TO MOHAMMED HALIM MOHAMMED YUNUS SIDDIQUI AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GA-ZETTE NO. (M-19168595).

SUNIL NAND MAKHIJA HAVE CHANGED MY NAME TO SUNIL NAND KISHAN MAKHIJA AS PER DOCUMENT.

I ANNA ALICE PETER JOHNSON HAVE CHANGED MY NAME TO ALICE JOHNSON AS PER DOCUMENT.

## नावात बदल

मी, माझे जूने नाव योहान हनुमंता बदलून नविन नाव योहान हनुमंता ख्रिश्चन गॅझेटप्रमाणे ठेवले आहे गॅझेट नं.(एम-२०८५२१)

## **LOST & FOUND**

I MR. VISHWAS A. SHINDE HAVE LOST MY PURCHASE DOCUMENT OF 15/A GR. FLOOR, JAI AMBE IND. ESTATE BHAYANDAR (E) BEARING. TUNNEL 7-10104-2017 DATED 17/7/ 2017 ON 6.8.2020 WHILE TRAVEL-LING AT GODDER PHATAK ROAD BHAYANDER (E). IF FOUND, CON-TACT AT 9920561308.